

Royal India Corporation Ltd.

To, Corporate Relationship Department <u>Bombay Stock ExchangeBSE</u> Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai 400001.

Scrip Code: 512047

Subject: Intimation of Newspaper publication of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2022

Dear Sir/ Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2022 published in Financial Express and Mumbai Lakshadeep newspapers dated August 14, 2022.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking You.
Yours faithfully,
For Royal India Corporation Limited

Mr. Nitin Gujral Managing Director DIN- 08184605

Date: August 15, 2022

Place: Mumbai

CIN: L45400MH1984PLC032274

FE SUNDAY

GENERAL INFORMATION

e. Terms of raising deposits: Duration, rate of interest, mode of payment

Any financial or material interest of the directors, promoters or key

interest in so far as it is different from the interest of other persons

if any, including number of depositors, amount and duration of default

g. Any waiver by the depositors, of interest accrued on deposits;

managerial personnel in such deposits and the effect of such

and repayment

Rating obtained,

(Rs. in lakhs, except earning per share data)



PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED

Website: www.pudumjee.com; E-mail: vinay.jadhav@pudumjee.com Mumbai Office: Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai - 400023. Tel + 91-22 - 43553333 / 22674485

FIXED/CUMULATIVE DEPOSIT SCHEMES

The Company accepts Fixed Deposits from Public

FΙΣ	KED DEPOSIT SCHEM	E - I			CUMULATIVE DEPOSIT	SCHEME - II			
Period Years	wiinimum Deposit	Frequency of		Period Years	Minimum Deposit	Amount Payable on Matur			
	₹ 25,000/-	Interest Payment	П	3 Years only	₹ 25,000/-	₹ 31,014/-			
3 Years only	,			For every Additional deposit of ₹ 5,000/- you will get on maturity ₹ 6,203/-					
Interest on New deposits and renewals accepted shall be made only through the ECS/NECS/NEFT/RTGS system.									

Acceptance of Deposits: The acceptance of deposits is subject to the terms and conditions as mentioned in the application form available from the Registered Office of the Company or from the Managers to the fixed deposit schemes viz. WESTERN FUND PVT. LTD. AND RR INVESTOR'S CAPITAL SERVICES PVT. LTD.

Form DPT - 1

Circular or Circular in the Form of Advertisement Inviting Deposits

[Pursuant to section 73(2) and section 76 and rule 4 of the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014.] The information pursuant to above provisions is given hereunder:

	a.	Name, address, website and other contact details of the Company		PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED, Thergaon, Pune 411 033. CIN:L21098PN2015PLC153717 [el: +91-20-40773333, Fax: +91-20-40773388, Website: www.pudumjee.com, E-mail: vinay.jadhav@pudumjee.com
+	b.	Date of Incorporation of the Company :	:	14 th January, 2015
4				·
Т	C.	Business carried out by the Company and its subsidiaries with		The Company is engaged in the Manufacture and sale of Paper and Marketing of Hygiene Products. Pursuant to the Scheme
		the details of branches or units, if any.	r F 2	of Arrangement and Reconstruction (Demerger) as per Hon'ble Bombay High Court Order dated 08.01.2016, the Paper manufacturing business of Pudumjee Pulp & Paper Mills Limited and Pudumjee Industries Limited and Business of Hygiene Products stood transferred to the Company on 01.02.2016 with effect from the Appointed date i.e. 1 st April, 2014. The Company has its Registered Office and Factory at Thergaon, Pune 411033 and Corporate Office at "Jatia Chambers", 60, Dr. V. B. Gand Marg, Mumbai - 400023.
1	d.	Brief particulars of the management of the Company.		Under the superintendence, control and guidance of the Board of Directors and Executive Chairman, the Company is manage by the Executive Chairman and Executive Director.
1	e.	Names, addresses, DIN and Occupation of Directors	1 /	As provided below:
4	- 4	Name of address of	1	PIN Committee

-1.	٥.	. As provided	i DCIOW.		
t		Names & addresses		DIN	Occupation
1		MR. A. K. JATIA – Executive Chairman, Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Fort, Mumbai -	400023	01104256	Industrialist
+	\neg	MR. S. K. BANSAL – Director, Pudumjee Paper Products Ltd., Thergaon, Pune - 411033.		00031115	Company - Executive
1		DR. ASHOK KUMAR – Executive Director, Pudumjee Paper Products Ltd., Thergaon, Pune - 41103	33	07111155	Company - Executive
+		MR. B. K. KHAITAN – Director, R/o 8, Sarat Chaterjee Avenue, Near Menuka Cinema, Kalighat, La	ke Gardens, Kolkata - 700045, West Bengal.	00117129	Industrialist
+		MR. V. K. BESWAL - Director, 4th Floor, Rewa Chambers, 31, New Marine Lines, Mumbai – 400 020).	00120095	Chartered Accountant
+	-	MR. NANDAN DAMANI – Director, 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gade Maharaj Chowk, Mum	00058396	Industrialist	
+		MRS. MADHU DUBHASHI- Director, B-29, Gate No. 3, Abhimanshree Society NCL Pashan Road	Pune - 411008.	00036846	Management Consultant
1		MR. VED PRAKASH LEEKHA – Director, A-201 Eves Garden, Baner Raod, Near Mahableshvar F	lotel, Pune – 411045.	00048568	Company Director
+	f.	Management's perception of risk factors. : Barring unfo	preseen circumstances, the management does not foresee any ad	zerse situation whi	ch may affect the repayment
		of principal s	amount of deposits or any interest thereon except due to major slow	vdown in economy	or force majeure cause.
1	g.	Details of default including the amount involved and present status, :			
- 1	- 1	in repayment of -			

- 1			
	g.	Details of default including the amount involved and present status,	
		in repayment of -	
		(i) Statutory dues	: Nil
	1	(ii) Debentures and interest thereon	: Nil
		(iii) Loan from any bank or financial institution and interest thereon	: Nil
		RTICULARS OF THE DEPOSIT SCHEME:	
		Date of passing of Board Resolution	: 21 st May, 2022
	b.	Date of passing of resolution in the general meeting authorising	: 21 st August, 2021
		l	

Maturity 3 years

- 1		Tate of passing of Deal at 1888 and 1888	Ш		
	b.	Date of passing of resolution in the general meeting authorising		21 st August, 2021	
		the invitation of such deposits.			
	C.	21	1	Unsecured.	
1.0	d.	Amount which the Company can raise by way of deposits as per the Act and the rules made there under, and the aggregate of deposits actually held on the last day of the immediately preceding financial year and on the date of issue of the Circular or advertisement and amount of deposit proposed to be raised and amount of deposit repayable within the next twelve months		 a. Maximum amount that can be raised (from Public) b. Amount held as deposits as on 31.03.2022 c. Amount held as deposits as on the date of this circular 21.05.2022 d. Amount proposed to be raised (from Public) 	₹ (In Lakhs) 6,950.51 1,618.10 1,612.40 5,000.00 (including deposits held already)
				e. Amount of deposits to be repayable within next 12 months (including unclaimed)	43.70

Rate of Interest (% p.a.): 7.25%

7	f.	Proposed time schedule mentioning the date of opening of the Scheme		The Fixed Deposit Scheme shall be opened from the date of publication of this "circular in the form of advertisement" and that
		and the time period for which the circular or advertisement is valid	Ш	shall be valid till 30 th September, 2023 or the date of 9 th Annual General Meeting whichever is earlier.
- 1	_	Reasons or objects of raising the deposits;		For meeting the working capital requirements.
T	h.	Credit Rating obtained		
		Name of the Credit Rating Agencies,		CRISIL RATINGS LIMITED
-		Rating obtained	И	"FA/Positive" for ₹5,000,001 akhs

Mode of Repayment:-By Cheque/NEFT/RTGS/ECS/NECS

Rating obtained,	И.	"FA/Positive" for ₹5,000.00 Lakhs	ı
Meaning of the rating obtained,		Indicates the degree of safety regarding timely payment of interest and principal is satisfactory. Changes in circumstances can	ı
	Ш	affect such issues more than those in the higher rated categories.	ı
Date on which rating is obtained;		23 rd February, 2022	l
Short particulars of charge created or to be created for securing		Not Applicable as the deposits are/will be unsecured.	۱
such deposits, if any.	Ш		ı

8	DE	TAILS OF ANY OUTSTANDING DEPOSITS	
ý	a.	Amount Outstanding as at 31 st March, 2022	₹1,618.10 Lakhs
	20	Date of acceptance	Up to 31 st March, 2022
	C.	Total amount accepted during 2021-22	₹ 1,154.10 Lakhs
		Rate of Interest	3 year - 10% p.a. and 9% p.a. and 7.25% p.a.
		Total number of depositors	1155
	f.	Default, if any, in repayment of deposits and payment of interest thereon.	No

- /									
	FINANCIAL POSITION OF THE COMPANY			Financial year ending (₹ in Lakhs)					
			П	31.03.2022	31.03.2021	31.03.2020			
-	a. P	Profits of the Company before making provision for tax	П	4,599.76	3,469.60	4,105.13			
1		Profits of the Company after making provision for tax & comprehensive income	П	3,505.26	3,053.83	2,587.43			
		Dividend declared/proposed by the Company	П	50%	30%	20%			
	lr	nterest coverage ratio	П	9.01	5.86	5.60			

= 3		Profits of the Company after making	ng provision for tax & o	comprehensive incom	ie :	3,505.26	3,053.83	- 1	2,587.43	
	b.	b. Dividend declared/proposed by the Company				: 50%			20%	
		Interest coverage ratio				9.01	5.86		5.60	
	C.	Summary of Financial position as	per Last Audited Bala	nce Sheets (₹ in Lakh	s) :		,			71)
		Equity & Liabilities	31.03.2022	31.03.2021	31.03.2020	Assets		31.03.2022	31.03.2021	31.03.2020
		Paid up Share Capital	949.50	949.50	949.50	Duananti Dlant & Favin	one and a Direct of the Assets	00.000.00	47 704 40	40,000,00
П		Reserves and Surplus	33,320.42	30,100.01	27,046.18	Property, Plant & Equip	oments & Right of Use Assets	23,836.09	17,721.40	18,088.89

I	s 6	Reserves and Surplus	33,320.42	30,100.01	27,046.18	Property, Flant & Equipments & Right of Ose Assets	23,030.09	17,721.40	10,000.09
1		Provision for deferred Tax	2,659.32	2,942.32	3,067.32	O de ill O de terre il la A de	0.407.00	7,040,54	7 040 70
1	6 5	Secured Loans	1			Goodwill & Intangible Assets	6,467.89	7,840.51	7,849.78
ı		a. Non Current	3,591.37	1,101.99	2,256.13	Loans	227.00	702.44	1,989.64
		b. Current	1,368.04	1,187.14	1,872.91	20010	227.00	102.11	1,000.01
1		Unsecured Loans				Other Non Current Assets	2,986.86	3,342.48	1,925.69
ı		a. Non Current	1,847.26	758.28	2,208.13				
		b. Current	89.70	2,026.62	1,090.79	Other Current Assets	26,191.84	25,173.69	21,736.02
		Other Current Liabilities	10,471.36	10,402.88	10,721.72			<u>.</u>	2
1		Other Non Current Liabilities	5,412.71	5,311.78	2,377.39	Total	59,709.68	54,780.52	51,590.02
7		Total	59,709.68	54,780.52	51,590.02		1		

		Total	59,709.68	54,780.52	51,590.02	345	121	-
-	d.	Audited Cash Flow Statement (Three Year	rs)			2021-22 (₹ in Lakhs)	2020-21 (₹ in Lakhs)	2019-20 (₹in Lakhs)
		Net cash flow from Operating Activities				1,738.02	8,595.20	5,227.36
1	Net cash used in Investing Activities :		15	(2,788.79)	(4,959.29)	(3,103.54)		
1		Net cash used in Financing Activ	vities			879.79	(3,250.21)	(2,074.21)
1		Net increase in Cash and Cash E	Equivalents			(170.98)	385.70	49.61

ı			Net increase in Cash and Cash Equivalents :	(170.98)	385.70	49.61			
I	5.	110	A DECLARATION BY THE DIRECTORS THAT-	int.	1				
ı		a. The Company has not defaulted in the repayment of deposits accepted either before or after the commencement of the Act or payment of interest thereon;							
ı		b.	The Board of Directors have satisfied themselves fully with respect to the affairs a	and prospects of the Company and that th	ney are of the opinion that having regard to	the estimated future financial position of the			
١			Company, the Company will be able to meet its liabilities as and when they become	ome due and that the Company will not	become insolvent within a period of one v	ear from the date of issue of the circular or			

advertisement;

The Company has complied with the provisions of the Act and rules made there under: The compliance with the Act and the rules does not imply that repayment of deposits is guaranteed by the Central Government;

The deposits accepted by the Company before the commencement of the Act are being repaid as and when they fall due for payment as per the term(s) for which they were accepted and until they are repaid, they

shall be treated as unsecured and ranking pari passu with other unsecured liabilities; In case of any adverse change in credit rating, depositors will be given a chance to withdraw deposits without any penalty;

The deposits shall be used only for the purpose indicated in the Circular or Circular in the form of advertisement. The deposits accepted by the Company are unsecured and rank pari passu with other unsecured liabilities of the Company.

DISCLAIMER:

Place: Pune

Date: 21st May, 2022

It is to be distinctly understood that filing of circular or circular or circular in the Form of advertisement with the Registrar should not in any way be deemed or construed that the same has been cleared or approved by the Registrar or Central Government. The Registrar or Central Government does not take any responsibility either for the financial soundness of any deposit scheme for which the deposit is being accepted or invited or for the correctness of the statements made or opinions expressed in the circular or circular in the Form of advertisement. The depositors should exercise due diligence before investing in the deposits schemes.

This circular in the form of advertisement is issued under the authority and in the name of Board of Directors of the Company. The text of this circular in the form of advertisement has been approved by a majority of the Directors on the Board of Directors of the Company as constituted at the time the Board approved the circular in the form of advertisement, has been filed with Registrar of Companies, Maharashtra State, Pune for registration as required by the Companies (Acceptance of deposits) Rules, 2014.

Managers to the Fixed Deposit Schemes

Application will be accepted at the following offices of the Managers

WESTERN FUND PVT. LTD. Mumbai: 1-2 Bhupen Chambers, Gr Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: 022 2261 4089/2267 0849/2266 6998, Mobile No:- 9820443522 E-mail: ravi@wfpl.co.in Thane: 303, 3rd Floor, Navrang Shopping Aracade, Nr. Alok Hotel, Gokhale Road, Thane (West) - 400602 Tel No.: 40020092 E-mail: fd@wfpl.co.in



ROYAL INDIA CORPORATION LIMITED

CIN: L45400MH1984PLC032274.

Regd. Off: 34, 2nd Floor, Plot - 45/47, Shanti Bhavan, Dhirubhai Parekh Marg, Ladwadi, Kalbadevi, Mumbai, Maharashtra, 400002. | Website: www.ricl.in, Email: info@ricl.in Extract of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022

			Quarter Ended		Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	30.06.2021 Unaudited	Year Ended 31.03.2022 Audited 215.61 (1,366.28) (1,366.28) (796.74) (796.74)
1.	Total income from Operations	13.58	117.13	10.29	215.61
2.	Net Profit/ Loss before tax and exceptional items	(387.61)	(404.57)	(315.77)	(1,366.28)
3.	Net Profit/ Loss before tax after exceptional items	(387.61)	(404.57)	(315.77)	(1,366.28)
1.	Net Profit/Loss after Tax	(387.61)	164.97	(315.77)	(796.74)
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax)and other	28.00000000 28.0000000	1100000	222	estimate.
3.	comprehensive income (after tax)] Paid-up equity share capital	(387.61)	164.97	(315.77)	(796.74)
	(Face value of Rs. 10/- each)	2308.00	2308.00	2308.00	2308.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	100000000000000000000000000000000000000	1528000000	107125000000	
	Audited Balance Sheet of the previous year		¥	24	(3,295.07)
3.	Earnings per share of Face Value of Rs. 10/- each		00013		A7/883460
000	(a) Basic	(1.68)	0.71	(1.37)	(3.45)
	(b) Diluted	(1.68)	0.71	(1.37)	(3.45)

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 13th August, 2022 and the same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company.

2) The full format of the Un-Audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company on www.ricl.in.

By order of the Board For Royal India Corporation Limited Mr. Nitin Gujral

(Managing Director) DIN: 08184605

Place: Mumbai Date: August 14, 2022

> **DSJ KEEP LEARNING LIMITED** (Formerly known as DSJ Communications Limited)

CIN: L80100MH1989PLC054329 Regd. Office: 419-A. Arun Chambers, 4th Floor, Tardeo, Mumbai-400034 Tel: 022 43476017 Email id: compliance.dsj@gmail.com, Website: dsjkeeplearning.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 Rs. in Lakhs (except EPS)

Sr.	Particulars	FOR QUARTER	FOR QUARTER	FOR QUARTER	FOR YEAR
No.		ENDED	ENDED	ENDED	ENDED
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operation	110.74	174.98	71.49	495.17
2	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or	0.51	21.79	12.10	97.78
	Extraordinary items				
3	Net Profit / (Loss) for the period before	0.51	21.79	12.10	97.78
	tax after Exceptional and/or Extraordinary items				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	(27.64)	51.73	11.77	127.40
	Extraordinary items)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	(27.64)	51.55	11.77	127.22
	for the period (after tax) and other Comprehensive Income (after	()			
	tax)]				
6	Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	774.41	774.41	732.97	774.41
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per Audited Balance Sheet	11.11.17	-		(819.46)
	of previous accounting year)				(,
8	Earnings Per Share (of Re. 1/-each) (for continuing and discontinued				- 4
	Operations)-				
	Basic:	(0.03)	0.07	0.01	0.16
	Diluted:	(0.03)	0.07	0.01	0.16
Noto	The state of the s	(0.03)	0.07	0.01	0.10

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Friday, 12th August, 2022. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Company i.e. dsjkeeplearning.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).

DSJ Keep Learning Limited

Place: Mumbai Date: 12.08.2022

Particulars

Net Profit /(Loss)for the period(before Tax, exceptional items

Total income from Operations (net)

Chairman & Managing Director

(Rs. in Lakhs)

Tyche Industries Limited CIN:L72200TG1998PLC029809 H.No.C-21/A, Road No.9, Film Nagar, Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500096

STATEMENT OF UN-AUDITED RESULTS FOR THE

1 ST QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 Quarter Ended

Year Ended 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2021 Un-Audited Audited Un- Audited Audited 1320.05 6642.35 1668.77 1746.42 309.29 1332.54 230.69 309.29 230.69 1263.22 229.05 173.1 932.83

and/or Extraordinary items 423.12 Net Profit /(Loss)for the period before Tax (after exceptional items and/or Extraordinary items 423.12 Net Profit /(Loss)for the period after Tax (after exceptional items and/or Extraordinary items 316.62 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 316.62 235.92 173.1 939.7 Equity share capital (Paid up value Rs. 10/-1,024.53 1,024.53 1,024.53 1024.53 per share) Earning Per Share(Face Value Rs.10/-per each) for continued and discontinued operations 1.69 9.17 (a) Basic 3.09 2.30 (b) Diluted 3.09 2.30 1.69 9.17

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 12th August, 2022.

Statutory Auditors have carried out Limited Review of the financial results for the quarter ended 30th June 2022. 3) The figures for the quarter ended 31st March 2022 are balancing figures between the audited figures in respect of full financial year ended 31st March, 2022 and the unaudited year to date figures upto the third guarter of the financial

5) Figures of previous period have been re-arranged/regrouped wherever necessary. 4)Results are available at the company's website 'www.tycheindustries.net' and also at BSE web site

5) The Company operates exclusively in one reportable business segment i.e, "Pharmaceuticals'. 6) Figures of previous period have been re-arranged/regrouped wherever necessary to correspond with the figures

of the current period. For and on behalf of Board of Directors of Tyche Industries Limited

Place:Hvderabad G. Ganesh Kumar

Date:12.08.2022 Managing Director

PUSHPSONS INDUSTRIES LIMITED

CIN: L74899DL1994PLC059950 Registered Office: B-40, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Email: info@pushpsons.com Phone: 011-41610121 Fax: 011-41058461

Extract of the Standalone Un-audited financial results for the quarter ended June 30, 2022

(Do In	Lakhs
 (RS. III	Lakns

SI. No.	Particulars	3 Months ended 30.06.2022 (Un-audited)	3 Months ended 30.06.2021 (Un-audited)	Year ended 31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	37.24	58.77	368.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	-14.22	-7.60	32.34
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-14.22	-7.60	32.34
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-14.22	-7.60	32.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-14.43	-6.58	33.25
6	Paid up Equity Share Capital	527.05	527.05	527.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-94.77	-128.03	-94.77
8	Securities Premium Account	0.00	0.00	0.00
9	Net Worth	0.00	0.00	432.28
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.00	0.00	0.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	0.00	0.00	0.00
12	Debt Equity Ratio	0.00	0.00	0.00
13	Earning Per Share (of' Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	-0.31	-0.14	0.72
	2. Diluted:	-0.31	-0.14	0.72
14	Capital Redemption Reserve	0.00	0.00	0.00
15	Debenture Redemption Reserve	0.00	0.00	0.00
16	Debt Service Coverage Ratio	0.00	0.00	0.00
17	Interest Service Coverage Ratio	0.00	0.00	0.00

Place: New Delhi

Dated: 13.08.2022

For and on behalf of Board

Vinay Jadhav

Company Secretary

For Pudumjee Paper Products Limited

The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / year ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com), and on the Company's website (www.pushpsons.com).

Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

for Pushpsons Industries Limited

Pankaj Jain Chairman (Director)

DIN: 00001923

financialexp.epa

Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023. Phone: 22-40544201/224/22702002

दिनांक: १३.०८.२०२२

ठिकाण: मुंबई

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. ई-मेल:sitltd@vmail.com. वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in. सीआयएन: एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ रोजी स.११.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरित संचालकांचा अहवाल व लेखापरिक्षित खात्यामूह सर्व भागधारकांना त्यांच्या नोंट पत्त्यावर दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी वितरीत करण्यात आलेल्या सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे . हेपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ चे नियग ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) नुसार कंपनीने रिमोट ई-वोटिंगसह (सर्वसाधरण सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अ ठिकाणाह्न विद्युत मतदान) एजीएममध्ये मतदानाने सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे. कंपनीने विद्युत स्वरुपाने मतदान करण्यासाठी **नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)** ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंग कालावधी बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी १९,९००वा, प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ रोजी साथ,५,००वा, समाम होईल. तद्ते। एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. कायदा व नियमाच्या तरतुदीनुसार इतर तपशिल खालीलप्रमाणे

- नोंद दिनांक ०९ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणान कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा घेण्याचा अधिका सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांक ०९ सप्टेंबर, २०२२ पुर्वी कंपनीचे शेअर्स घेऊन एखादी व्यक्ती कंपनीच
- सदस्य झाला असल्यास त्यांनी कंपनी निबंधक व भागहस्तातरण प्रतिनिधी, **नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्ट** लिमिटेड (एनएसडीएल), ई-मेल:evoting@nsdl.co.in कडून ई-वोटिंगकरिता त्यांचे युजरआयर्ड एजीएमची सूचना www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. ई-वोटिंगबाबत सविस्त माहितीकरिता सदस्यांनी एजीएमच्या सूचनेचे टीप २० चा संदर्भ घ्यावा.
- सभेपुर्वी जे सदस्य रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा म
- ५०वी वार्षिक सर्वसाधारण समा तसेच ई-वोटिंगची माहिती कंपनीच्या <u>www.sunriseindustrial.co.ir</u> आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com वर उपलब्ध भागधारकांकरिताचे एफएक् व ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क एनएँसडीएल १८००-२२२-९९० (टोल फ्री). कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ व त्यातील नियमाअंतर्गत आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४२ नुसार येथे

सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमनिमित्त शनिवार, १० सप्टेंबर, २०२२ ते शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ (दोन्ही समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मुख्य वित्तीय अधिकार

सही / - अल्केश रहेज

मेडिको रेमेडिज लिमिटेड सीआयएन:एल२४२३०एमएच१९९४पीएलसी०७७१८७ नोंदणीकृत कार्यालय: १९०५/१९०६, हबटाऊन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग,

तेलिगल्ली समोर, अंधेरी-पुर्व, मुंबई-४०००६९. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
蛃.		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३४७३.३२	१२३०५.००	२९३३.२१
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,			
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६५.१७	£86.30	२७.८६
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण			
	बाबपूर्व)	६५.१७	£86.30	२७.८६
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण			
l.	बाबनंतर)	३५.८०	४८१.२०	१४.१८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)			0.101
l.	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३५.0९	४७८.३६	१४.१८
ξ.	समभाग भांडवल राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील	१६५.९७	१६५.९७	१६५.९७
b .	राखाव (पुनमूल्याकित राखाव वर्गळून) माराल वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	२०३६.४२	२८३०.८६	२७८१.३८
ζ.	वर्षाच्या लखापाराक्षात ताळबद पत्रकात ।दल्याप्रमाण उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	7034.87	२८३०.८६	२७८१.३८
٥.	उत्पन्न प्रातमाग (२.२०/ - प्रत्यका) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	(अवडात प खडात कापपलनाकारता) १. मूळ	0.22	2.90	0.09
	२. गूळ २. सौमिकृत	0.77	7.50	0.05
╙	/- ////2//	0.77	1.70	0.05

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह मादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संप नमुना कंपनीच्या आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मेडिको रेमेडिज लिमिटेडकरि दिनांक: १२.०८.२०२२ हरेश मेहत अध्यक्ष व पर्णवेळ संचालव ठिकाण: मुंबई

हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०१ पाम स्प्रिंग, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४. 30 जन २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षाचा अहर

				(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
क्त.		३०.०६.२०२२		,
१. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	१७८८.00	८४१८.९९	७८७.८६
n.	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१२६.६४	(११५.५९)	(१७४.३१)
٧.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१२६.६४	(११५.५९)	(१७४.३१)
ч.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता	१०१.४७	१७६.२१	(१५१.४0)
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१०१.४७	१७६.२१	(१५१.४0)
ξ. ૭.	समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील	१२४४.३0	१२४४.३0	१२४४.३०
८.	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	४८००.९५	४६९९.४८	১৯১১ ১

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसर सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या https://www.hiltonmetal.com/quarterly वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाईटवर उपलब्ध आहे

93.0

१.४२

(१.२२)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

सौमिकत

हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेडकरित दिनांक: १२.०८.२०२२ अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक ठिकाण: मुंबई

रोझ मर्क लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. १२, प्रियदर्शनी रोज बाजार सोसायटी, सेक्टर १०, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (पश्चिम) मुंबई, महाराष्ट्र-४१०२०६, भारत. दूर.:०२२-६०६०२१७९, फॅक्स:०२२-६०६०२१७९,

ई-मेल:rmltd1985@gmail.com, वेबसाईट:www.rosemercltd.com

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	
	३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	39.00	-	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	(4.99)	९.५८	(७.८३)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(4.99)	९.५८	(७.८३)	
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(५.९९)	७.०९	(७.८३)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(५.९९)	0.09	(0.63)	
समभाग भांडवल	99.80	९९.६0	99.80	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	900.00	_	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही) सौमिकृत (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	(0.६0) (0.६0)	0.७9 0.७9	(0.0९) (0.0९)	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) सह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rosemercltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

रोझ मर्क लिमिटेडकरिता सही / किर्ती सावला ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२००३८७८ दिनांक: १३.०८.२०२२

INDIA HOME LOAN LTD.

इंडिया होम लोन लिमिटेड

सीआयएनः एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९९

नोंद. कार्या.: ५०४/५०४ए, निर्मल एक्स्टासी, ५वा मजला, जटाशंकर दोस्सा रोड, मुलुंड (प), मुंबई–४०००८० दूर.:०२२-२५६८३३५३/५४/५५, ई-मेल:ihll@ymail.com, वेबसाईट: www.indiahomeloan.co.in

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात)			
अ.		संपलेली तिमाही (संपलेले ३ महिने)	संपलेले मागील ३ महिने	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
豖.	तपशील	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	<i>પ</i> દ્દ૪.९३	ĘC8.00	080.85
3.	(अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४६.५१	93८.0८	98.80
8.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष	98.43	६ ३.५४	9८.३२
	उत्पन्न (करानंतर))	94.98	६ ४.६३	98.38
ч.	भरणा केलेले समभाग भांडवल	982८.9८	୩୪२८.୩८	982८.9८
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)	90.00	90.00	90.00
O.	मूळ	0.90	0.84	0.93
	सौमिकृत	0.90	0.84	0.93

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य www.indiahomeloan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

महेश एन. पुजार व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72100MH1985PLC282717

Regd Off: Unit no. 802, 8" Floor, Samarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar, Off Link Road," Oshiwara, Andheri (west), Mumbai, Maharashtra-400053

Email: anubhavindustrial@gmail.com Website: www.hiliks.com Contact No: 022-66970244/45 SStatement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 30th June, 2022

			Quarter Ended		Year Ended
SR. NO.	PARTICULARS	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	68.66	320.59	271.32	1035.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-22.68	18.46	-3.31	7.31
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-22.68	18.46	-3.31	7.31
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)""	-22.68	18.46	-3.31	7.31
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-22.68	18.46	-3.31	7.31
6	Paid up Equity Share Capital	507.90	507.90	507.90	507.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	66.43	0	66.43
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
	(a) Basic	-0.45	0.36	-0.07	0.14
	(b) Diluted	-0.45	0.36	-0.07	0.14

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter ended 50th June, 2022 are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com/www.msei.in) and the listed entity (www. hiliks.com)

For Hiliks Technologies Limited

Sandeep Copparapu Whole Time Director DIN: 08306534

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED

CIN. L28910MH1979PLC021212

Regd Off.: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardeo Road, Mumbai 400007, 23893022/23 Email: shivimpl@shivagrico.com Website: www.shivagrico.com **EXTRACT OF STANDALONE UN AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement

`			•	. (R	s. in Lakhs)
Sr.		Quarter Ended	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended	Year Ended
No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	1,132.01	1,115.63	944.44	4,886.72
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,	14.42	2.22	28.04	102.76
	exceptional and/ or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) for the period (before tax,	14.42	2.22	28.04	102.76
	after exceptional and/ or Extraordinary items)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax	10.78	1.76	22.22	76.95
	(after extra Ordinary items)				
5	Total Comprehensive Income for the period	10.78	17.36	22.22	92.55
	(Comprising Profit /(loss) for the period (after tax)				
	and other comprehensive Income (after Tax)				
6	Equity Share Capital	501.36	501.36	501.36	501.36
7	Reserves (excluding Revalution Reserve as	-	-	-	211.81
	shown in the Balance Sheet of the previous year				
8	Earning Per Share (before and after extra Ordinary items)				

Basic & Diluted 0.22 0.04 Notes:-The above is an extract of the detailed format of quarterly Results for the period ended on 30th June, 2022 filed with the stock exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial results are available in the "Investors" section of the company's website (www.shivagrico.in) and on the stock exchange (www.bseindia.com)

For Shivagrico Implements Ltd Vimal Chand M Jain Place :- Mumbai Date :- 12-08-2022 Director

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४

नोंदणीकृत कार्यालयः ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र.

				(रु.लाखात)
अ.		संपलेली चालु तिमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेले वर्ष आकडे
ял.	तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३१५०.०८	-	४०२१.७६
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१९.४८	-४.३६	३९.७१
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९.४८	-४.३६	३९.७१
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९.४८	−४.३६	88.09
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१९.४८	-४.३६	88.08
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	05.85	05.85	98.60
b	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून इतर समभाग	-	-	-
L	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	१. मूळ २. सौमिकृत	२.२९ २.२९	–१.७६ –१.७६	५.२० ५.२०

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेय्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.m.lakhamsi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाणः मंबर्ड

दिनांकः १३.०८.२०२२

वरील अलेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

> च्या वतीने व करिता एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) सही/- संजीव मुलचंद सावला व्यवस्थापकीय संचालक

> > डीआयएन:०२०४५९६८

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

रॉयल इंडिया कॉप्रेरिशन लिमिटेड

सीआयएन: एल४५४००एमएच१९८४पीएलसी०३२२७४ नोंदणीकृत कार्यातयः ३४, २रा मजला, प्लॉट ४५/४७, शांती भवन, घिरुमाई पारेख मार्ग, लाहवाडी, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. ई-मेल: info@ricl.in | वेबसाईट: www.ricl.in २० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	93.4८	990.93	90.28	२१५.६१
कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३८७.६१)	(४०४.५७)	(३१५.७७)	(१३६६.२८)
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३८७.६१)	(४०४.५७)	(३१५.७७)	(१३६६.२८)
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(३८७.६१)	9६४.९७	(३१५.७७)	(७९६.७४)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)				
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३८७.६१)	୩६୪.९७	(३१५.७७)	(७९६.७४)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	2306.00	2302.00	2306.00	२३०८.००
राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	-	-	-	(३२९५.०७)
मूळ	(٩.६८)	0.09	(9.30)	(३.४५)
सौमिकृत	(٩.६८)	0.09	(9.30)	(३.४५)
ਟਿਧ∙				

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्क्रमधि सर्वित्तर नमुन्यातील उतारा आहे. जे लेखासमितीद्वारे आणि संचालक मंडळाद्वारे १३ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वरे रॉयल इंडिया कॉपॉरेशन लिमिटेडकरित सही/

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालव

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022

				(110. III Editilo				
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-06-2022	Quarter Ended 30-06-2021	Year Ended 31-03-2022				
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
1	Total income from operations	69.10	88.09	521.83				
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/							
	or Extraordinary items)	42.61	30.29	75.99				
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /							
	or Extraordinary items)	-103.13	30.29	75.99				
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /							
	or Extraordinary items)	-109.13	25.79	79.70				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit							
	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-109.69	25.79	83.30				
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1151.00	1151.00	1151.00				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited							
	Balance sheet of the previous year	NA	NA	5212.19				
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and							
	discontinued operations) -							
	(a) Basic:	-0.95	0.22	0.69				
	(b) Diluted:	-0.95	0.22	0.69				
NOTE.								

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veer Energy & Infrastructure Limited www.veerenerav.net

PLACE: MUMBAI

DATE: August 12, 2022

Yogesh M. Shah Managing Director DIN: 00169189



Parle Industries Limited

(Formerly known as Parle Software Limited)

CIN No. L21000MH1983PLC029128

Regd(O): C/406, Crystal Plaza, New Link Road, Andheri West, Mumbai City MH 400053 IN. Tel No. 02240132875, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE FIRST OUARTER ENDED 30TH JUNE. 2022

(Rupees in Lakhs excluding EPS) Quarter Quarter Quarter Ended Ended Ended Ended **PARTICULARS** 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 Unaudited Unaudited Audited Audited Revenue From Operation Other Income 17.46 17.69 87.03 139.49 Total Revenue (I+II) 17.46 17.69 87.03 139.49 a) Cost of material consumed (78.05) (78.05) b) Purchase of stock-in-trade 0.00 c) Changes in inventories of finished goods, stock in trade and work-in-progress 0.00 78.05 78.05 1.88 (0.02) 0.28 e) Finance Costs 0.01 f) Depreciation and amortisation expense 0.09 0.06 g) Other expenses 6.17 19.19 86.51 122.82 25.27 88.39 Total Expenses (IV 8.14 133,10 Profit (+) / Loss (-) before Exceptional and Tax (III-IV) 9.32 6.39 VII) Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI) 9.32 (7.58)(1.35)6.39 6.42 1) Current Tax 2.42 1.66 1.66 2) (Excess) / Short provision for Tax 4.00 2) Deffered Tax 2.74 2.74 Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII) (1.35)2.90 (11.99)1.99 Other Comprehensive Income (OCI) Items that will not be reclassified to Profit and Loss Income Tax relating to Items that will not be reclassified to Profit or Loss Items that will be reclassified to Profit or Loss Income Tax relating to Items that will be reclassified to Profit or Loss Total Comprehensive Income Total Comprehensive Income for the period 2.90 (11.99)(1.35)XII) Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/ each) 1.400.00 1,400,00 1.400.00 1.400.00 XIII) Other Equity XIV) Earnings Per Share (of Rs.10/- each) (not annualised) (1) Basic (Rs.Per Share) 0.02 (0.09)(0.01)0.01 (2) Diluted (Rs.Per Share) (0.01)0.02 (0.09)

The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2022. The unaudited Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The figure for the quarter ended 31st March 2022 are the balancing figures between the audited financial figures in respect of the full financial year and unaudited published year to date financial figures upto 31st December 2021.

The Company has two reportable segment i.e (i) Infrastructure & Real Estate (ii) Waste Papers & Allied Products. In accordance with Indian Accounting Standards (Ind-AS 108), the Company has disclosed Segment results in the Financial Results.

Items of Incomes/Expenses/Assets/Liabilities including borrowings/advances, provision for various taxes, common administrative expenses

etc., which are not directly attributable/identifiable/allocable to an operating segment have been shown as Unallocable items.

The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

6 Segment wise Revenue Results and Capital Employed

PARTICULARS	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Segment Revenue				
a. Infrastructure & Real Estate	-	-	-	-
b. Papers, Waste Papers & Allied Products	17.46	17.69	87.03	139.49
Net Sales/Income From Operation	17.46	17.69	87.03	139.49
Segment Results				
a. Infrastructure & Real Estate	-	-	-	-
b. Papers, Waste Papers & Allied Products	17.46	17.69	5.04	139.49
Less: Interest and Finance Charges		(0.02)	0.01	-
Total Segment Result before Tax	17.46	17.70	5.03	139.49
Less: Other Unallocable Expenditure	8.14	25.29	6.38	133.10
Total Profit before Tax	9.32	(7.58)	(1.35)	6.39
Capital Employed		, ,	, ,	
(Segment Assets - Segment Liabilities)				
a. Infrastructure & Real Estate	1,723.40	1,723.40	1,723.40	1,723.40
b. Papers, Waste Papers & Allied Products	185.18	178.90	400.03	178.90
c. Unallocable	123.13	126.53	(97.94)	126.53
TOTAL CAPITAL EMPLOYED	2,031.71	2,028.83	2,025.49	2,028.83

By order of the Board of Directors For Parle Industries Limited

Rakeshkumar D. Mishra

Place: Mumbai **Executive Director** Date: 12th August, 2022 DIN:06919510